

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता  
यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करून  
नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन आदेश क्र. पकास-३४२५/प्र.क्र.२६/२५/तांशि-७  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.  
दिनांक :- १५ एप्रिल, २०२५.

**संदर्भ :-** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.परिवि-२७१५/प्र.क्र.३०२/आठ, दि.२९/०२/२०१६.  
२) संचालक, तंत्रशिक्षण यांचे पत्र क्र. DTEM-D४A/EST-२/२२८/२०२५-DESK ४A,  
दि.२४/०३/२०२५.

**शासन आदेश:-**

शासकीय तंत्रनिकेतनांमधील, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ, या संवर्गातील शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथील संबंधित अधिव्याख्याता यांची दोन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये प्राप्त झाला आहे.

०२. शासन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्यासंदर्भातील संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयातील अटीची पूर्तता संबंधीतांचे प्रकरणी होत असल्याने त्यांचा परिविक्षाधीन कालावधी खालील तक्त्यात स्तंभ क्र.०६ मध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून समाप्त करण्यात येत आहे व त्यांची सेवा स्तंभ क्र.७ मध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून नियमितपणे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ क्र	अध्यापकाचे नाव व पदनाम	नियुक्ती आदेश दिनांक	रुजू झाल्याचा दिनांक	परिविक्षा कालावधीतील रजेचा कालावधी	परिविक्षा कालावधी पूर्ण केल्याचा दिनांक	सेवा पुढे चालू ठेवण्याचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१.	श्रीमती दिपमाला सुधाकर सावळे, यंत्र अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे	शा.नि. क्र.ससेनि-३२१७/प्र.क्र.७२/१७/तांशि-७, दि.१४/१२/२०१७	१५/१२/२०१७ (म.पू.)	एकूण ८८ दिवस	११/०३/२०२० (म.नं.)	१२/०३/२०२० (म.पू.)

०३. संबंधित संस्था प्रमुखांनी उक्त अधिव्याख्याता यांच्या पुढील वेतनवाढी मुक्त करण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही तातडीने करावी.

०४. सदर शासन आदेश, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.परिवि-२७१५/प्र.क्र.३०२/आठ, दि. २९ फेब्रुवारी, २०१६ मधील तरतुदीन्वये व सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.परिवि/२७१५/प्र.क्र.२०३/आठ, दि. २५ ऑगस्ट, २०१५ अन्वये प्रशासकीय विभाग प्रमुखांस प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

०५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४१५१५३३१९१२०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( समीर ढेरे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:- श्रीमती दिपमाला सुधाकर सावळे, यंत्र अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे (तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत).

प्रति,

१. संचालक, तंत्रशिक्षण, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२. सह संचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई/नाशिक,
३. प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे/धुळे,
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई,
५. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/धुळे,
६. निवडनस्ती/तांशि-७.